



November 5, 2020

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra- Kurla Complex

Bandra (E), Mumbai - 400 051

NSE Symbol: - ZEEMEDIA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532794

Subject: Newspaper Advertisement regarding intimation of the Board Meeting

Dear Sir/Madam,

This is in continuation to our communication dated November 4, 2020, wherein in accordance with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company had intimated the Stock Exchange(s) that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, the 12th day of November, 2020, to *inter-alia* consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the Second Quarter (Q2) and six months period ended September 30, 2020 of the Financial Year 2020-21, duly reviewed (Limited Review) by the Statutory Auditors of the Company.

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings duly advertised in two newspapers on November 5, 2020 *viz.* "Business Standard" (All Editions) in English and "Lakshadeep" (Mumbai Edition) in English.

This is for your kind information and record.

Thanking You, Yours truly,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava

Company Secretary and Compliance Officer

Membership No: A18577

Encl: As above



Email: investors@cravatex.com,

Website: www.cravatex.com

NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India

Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015

hat a meeting of the Board of Director

of the Company is scheduled to be

held on Thursday, November 12 2020 to, inter-alia, take on record

the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of

the Company for the quarter and hal year ended September 30, 2020

he meeting shall be held by video

conferencing mode due to restriction:

on account of Covid-19 pandemic

The information is also available or

the website of the Company a www.cravatex.com and the website

of the Bombay Stock Exchange a

For Cravatex Limited

Sudhanshu Namde

Company Secretary

www.bseindia.com.

Place · Mumbai

Dated: November 4, 2020

Notice is issued to inform all the public on behalf of my client Bhanu Chandrakant Shah that she is owner of Flat No. C/4. Gr Shah that she is owner of Flat No. C/4, Gr. FIr, Jay Shivam Co-op. HSG. Soc. Ltd., Shivam Apartments, Subhas Lane, Daftary Road, Malad (East), Mumbai- 400097, Society Regn. No. BOM/WP/HSG/4304 of 1974, having Share Certificate no. 45, Member Register no. 45, Dist. nos. 221 to 225, both inclusive.

This is also informing to all the public that 1st Ordinal Agreement between Shivam

1st Original Agreement between Shivam Developer and Jitendra Manilal Shah, and 2nd Original Agreement between Jitendra Manilal Shah, and Rabindranath Bornilal Kareer, with respect to the above said flat had been lost/misplaced.

If any person/s, firm, authorities, banks, legal heirs, having any claim, right, title, benefit, and/or interest whatsoever in respect of the said flat or any part thereof by way of sale, exchange, assignment, lease, Gift, Mortgage, easement, will, or otherwise however are hereby required to make the same known in writing, along with true copies of all such document in support thereof to me at my office add: D-1/B, Kurnud Nagar, S.V. Rd, Nr. Cinemax Theatre, Goregaon (W), Murnbal—400104, within (10) ten days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interests, if any, shall be considered to have been waived and /or abandoned with notice, and my clients shall have full rights to complete transfer procedure without any claim. Sanjay Kumar Tiwar Date: 05/11/2020

(Advocate High Court)

V. R. Woodart Limited CIN: L93010MH1951PLC008546, Regd. Office: Ground Floor (East Wing) CIN No.: L51909MH1989PLC138292
I Office: Shop No. 1. Rajul Apartments, 9, Harkness road, Walkeshwar Mumt Corporate Office: 63, Mittal Court, C Wing, Nariman Point, Mumbai 400 021
Tel: 91 (22) 43514444, 68604600 * Fax: 91 (22) 24938811
* E mail: Invascres@muncdard.com* (Mbehlavasus upproduct com* Forbes Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: +91 22 6666 7474, Fax: +91 22 2433 1113,

NOTICE

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 11th November, 2020 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter & half year ended on 30th September, 2020.

The financial results once declared will be made available on the website of the Company at www.vrwoodart.com as well as on the website of BSE Limited at www.vsw.obequia.com

ww.bseindia.com For and on behalf of the Board

Date: 04.11.2020

(Juhi Nagpal) Company Secretary & Compliance Officer

CAD-679

THE ODISHA MINING CORPORATION LIMITED OMC CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in



EXPRESSION OF INTEREST (EoI) FOR LONG TERM LINKAGE WITH OMC BY THE ELIGIBLE STATE BASED END USE INDUSTRIES FOR PURCHASE OF IRON ORE & CHROME ORE

The Odisha Mining Corporation Ltd intends sustained supply of Iron ore & chrome ore to the eligible State based end users through Long Term Linkage. The above categories of industries desirous to have Long Term Linkage with OMC may express their interest for the purpose through "Customer Integrated Management Service (CIMS)" on our website i.e. www.omcltd.in. To reach at CIMS platform, please go to "Customer Corner" then go to "Visit Customer Portal" on our website.

The industries those have already signed long term linkage with OMC may apply for revision of quantity otherwise need not apply. The application with required documents (as reflected in the notice available in OMC website) may be submitted through CIMS by dt.30.11.2020 for necessary consideration.

For detail Eol notice, please visit our website i.e. www.omcltd.in

Chief General Manager (Min) OIPR No.-30005/11/0098/20-21

B&APACKAGING INDIA

LIMITED CIN: L21021OR1986PLC001624 Regd. Office: 22, Balgopalpur Industrial Area, Balasore - 756020, Odisha Corp. Office: 113, Park Street, 9th Floor,

Kolkata-700016

Website: www.bampl.com,

E-mail: contact@bampl.com Phone: (033) 2226-9582, 2265-7389 Fax: (033) 2265 1388 COMPANY NOTICE

NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November 2020, at the corporate office of the Company at 113, Park Street, 9th Floor, Kolkata-700016 to

onsider and take on record, inter-alia the Ur Audited Financial Results of the Companior the quarter and half year ended 30ti September 2020 and Statement of Assets and

Notice convening this meeting is available in the website of the Company at www.bampl.com and also in the website of BSE Ltd.

NOTICE
Late Mr. RAMESH SITARAM
BANAWALKAR, a member of BRIJ
BHAVAN Co-op. Hsg. Soc. Ltd., and
owner of flat no. A/15, in the society
having address at, Plot No. 15, Ambadi
Road, Near Railway Bridge, Village
Diwanman, Vasai Road (W), Tal. Vasai,
Diet Pelberg sided on 2(1/2/2002) without

Dist. Palghar, died on 17/07/2020 without making any nomination or a WILL. The Society intends to transfer the said

Flat in the name of his legal heirs Mrs.MAYA RAMESH BANWALKAR & Ms. RASHMI RAMESH BANAWALKAR

The Share Certificate bearing no. 20 naving distinctive numbers from 96 to 100 s also misplaced. In case the same is ound it should be returned to my client or

to us forthwith. Claims / Objections an hereby invited from the heir or heirs or other claimants/Objector or chiections

other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and

interest of the deceased member in the

eriod of 14 days from the publication of

his notice, with copies of such document

and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares

and interest of the deceased member i

the capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no claims/ objections are received within the

period prescribed above, the shares and

nterest of the deceased member in the

Capital/property of the society shall be transferred in the name of Mrs. MAYA RAMESH BANWALKAR & Ms. RASHMI

anner as is provided under the bye-law

Adv. Parag J. Pimple S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasal Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 202

Place: Vasai Road (W) Date: 05/11/2020

RAMESH BANAWALKAR,

of the society

rty of the society

D. Chowdhury Company Secretary

iabilities as on that date.

lace : Kolkata

Date: 05.11.2020

CIN: L27106MH1991PLC061595 Regd. Office: 101, 1st Floor, Shatrunjay Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004 Email: cs@prakashsteelage.com Website:www.prakashsteelage.com Tel. No.: 022 66134500 Fax No.: 022 66134599 NOTICE

PRAKASH STEELAGE LIMITED

Notice is hereby given that, pursuant to Regulation 29 and 33 read with Regulatio 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 11th day of November 2020 at the Registered Office of the Company, inter alia, to consider, approve and o take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

The above information is available on the website of the Company (www.prakashsteelage.com) and also on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com)

For Prakash Steelage Limiter

Sd/

Place: Mumbai Date: 04.11.2020

Prakash C. Kanugo Chairman & Managing Director DIN: 00286366

PUBLIC NOTICE

The Society hereby invites claims and objections by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease from claimant/objector for issuance fresh share certificate within period of 14 days from date hereof with copies of such document and other proof in support of his/her/ their claims/objections for issuance of share certificate to the secretary of Jitendra Co-Operative Housing Society Ltd. If no claims/ objections are received within period prescribed above the society shall be proceeded to issue share certificate as per provisions of the Bye laws of the society. The claims/objections

Original share certificate no. 10 Distinctive no. 46 to 50 of Jitendra CHS Ltd, Dadabhai Cross Road No. 1, Vile Parle (W),

Jitendra Co-op. Hsg. Soc. Ltd

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT; we M/s. Solicis Lex and Associates are verifying the title of Ram Shyam Co-Operative Housing Society Limited, a Co-operative Housing Society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing Registration No. BOM (W-P)/HSG(TC)/1046/1984-85, lying and situated on Plot Bearing C.T.S. No. 544, 544 (1 to 9), Next to Sapna Hotel, Opp. N.L. High School, S.V. Road, Malad (West), Mumbai- 400064 ("hereinafter referred to as Said Owners" vide deemed conveyance deed dated 09.02.2017 bearing registration reference no. BRL8-983-2017), for the purpose of granting the redevelopment right with respect to the land and the building more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Said Property").

All or any person having any claim in respect of the said Property and/or any part thereof, as and by way of sale, development rights, power of attorney, exchange, conveyance, mortgage, gift, allotment letters, lien, trust, lease, possession, development rights, TDR/FSI rights, inheritance, easement or otherwise howsoever, are hereby required to intimate along with valid legal proofs for their claim as an evidence in writing and make the same known in writing to the undersigned at their office at 6th Floor, "A" Wing, Knox Plaza, Next to Hotel Hometel Mindspace, Behind Inorbit Mall, Off. Link Road, Malad (West), Mumbai-400064, within 14 (Fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT pieces and parcel of land bearing CTS nos. 544, 544 (1) to (9), in aggregate admeasuring 1991.30 (One Thousand Nine Hundred And Ninety One point Thirty) square meters, as per the property register cards [i.e., gross being 2138.20 (Two Thousand One Hundred And Thirty Eight point Twenty) square meters of all plots of land, minus road setback equivalent to 146.90 (One hundred and Forty Six point ninety square meters)] or thereabout lying and being at Village Malad (N), Taluka Borival in Mumbai Suburban District and situated next to Sapna Hotel, Opp. N.L. High School, S.V. Road, Malad (West) Mumbai - 400064, along with the building standing thereon known as "Ram Shyam CHS Ltd "consisting of 2 (Two) wings viz. Wing A and Wing B of which, both comprising of stilt plus 5 (Five) upper floors consisting of an aggregate 41 (Forty One) residential flats and 1 (One) Shop. Mr. Devang Mehta

Partner M/s. Solicis Lex & Associates

Dated this 5th November day of 2020

Advocates & Solicitors

E-Auction – Gajanan Oli Pvt. Ltd. (in Liquidation) Sale of Assets under the insolvency & Bankruptcy Code, 2016 Sale of Assets and Properties owned by Gajanan Oil Pvt Ltd (in Liquidation)

forming part of the Liquidation Estate formed by the liquidator, appointed by the Hon'ble NCLT. Mumbai Bench vide order dated 12th February 2020 Interested applicants may refer to the detailed E-Auction process documen uploaded on the website of the liquidator http://headwayip.com and also on he E-Auction website https://ncltauction.auctiontiger.net

The Auction sale will be done on 25-11-2020 through the E-Auction platform (with unlimited extension of 5 mins): https://ncitauction.auctiontiger.net

E-Auction date: 25-11-2020 (11:00 AM to 3:00 PM), last date to apply 23-11-2020

Lot NO.	Description of Asset	Location	Reserve Price (Rs.)	EMD (Rs.)		
1	All of the Land and Buildings and Plant and machinery affixed thereto at the given location	22/6A at Village-Boni	33,28,59,935	WANTED COMPANY		
2	All of the Land and Buildings affixed thereto at the given location		12,30,59,918			
3	All of the Plant and Machinery present at the given location	Amravati, Maharashtra	20,98,00,017	2,09,80,001		

Email: cirpgajanan@gmail.com, anuj19603@yahoo.co.in Address for correspondence: Headway Resolution and Insolvency Services Pvt. Ltd., 708, Raheja Centre, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra. Contact: +022-66107433/30 for details.

Date: 5th November 2020 Anuj Bajpai - Liquidator Place: Mumbai IBBI/IPA-001/IP-P00311/2017-18/10575

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Public Notice Of Inquiry

Change Report No ACC/III/ 2926 / 2012
Filed by shri Ketan C Shah
In the matter of "SHREE KUND KUND KAHAN DIGAMBER JAIN MUMUKSHU MANDAL TRUST"
PTR No.E -14595 (Mumbai)
All Concerned having Interest:Whereas the reporting trustee of the above trust has filed change report under section 22 Of the Maharashtra Public Trust Act 1950 For bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai Viz.

made by the Assistant Charity Commissioner Greater Mumbai Kegion,
Mumbai Viz.

1) Whether below mentioned property is the property of the trust and
could be registered in the name of the trust

DESCRIPTION OF THE PROPERTY All that plot of land (together with structures/building standing thereon)bearing CTS.NO.1282 and 1282/1 admeasuring approx.800 sq.yrds (equivalent to 668.90 sq. mtrs) in the village parle, Taluka Andheri in the Registration sub district of MSD.

A Building (RCC Structure) consisting of ground plus two (G+2)upper stories admeasuring approx. 7024.55 sq.ft (Total 12 Flats) standing on above mentioned immovable property' and bounded as follows
On or towards East by F.P.No.48A of the said scheme.
On or towards West by F.P.No.48 of the said scheme.

On or towards West by F.P.No.46 of the said scheme. On or towards South by F.P.No.45 of the said scheme.

On or towards North by the 6th Road of the said scheme

The total cost of the Immovable Property is Rs.29,66,57,000/-i.e.Rs.28,25,00,000/-cost of Property, Rs.1,41,25,000/-paid for stamp duty and Rs.32000/-paid for registration fee. This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region Mumbai at the above address in person or by a pleader on or before 30 days from the date of publication of this notice failing which the change report will be decided and disposed off on its own perits.

disposed off on its own merits.

Given under my hand and seal of the Charity Commissioner MaharashtraState,

Mumbai. This 4th day of Month of Nov 2020.

Sd/-

(Seal)

Superintend **Public Trust Registration Office**

TRENT LIMITED

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951 Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001: Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Bes

Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051;
Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.westside.com.

NOTICE

Sub.: To claim the equity share certificates which are unclaimed or undelivered Notice is hereby given that pursuant to Regulation 39(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter is being sent to identified shareholders urging them to claim their equity share certificates which are unclaimed or undelivered. In case the equity shares remain unclaimed, they would be transferred to the Unclaimed Suspense Account after complying with the procedure laid down in

the aforesaid regulation. Kindly note that upon transfer of such equity shares to the Unclaime

(i) All corporate benefit accruing on such shares shall also be credited to the said account, and

(ii) The voting rights on such shares shall remain frozen till the rightful owne claims the shares

The concerned shareholders are therefore requested to claim the equity shares at the earliest.

The intimation is also being made available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.nseindia.com) and on the Company's website at www.westside.com.

Place: Mumbai Date: 4th November, 2020

For Trent Limited Company Secretary



Place: Noida

Date: November 4, 2020



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Regd. Office: Marathon Futurex, 14th Floor, A Wing, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai -400013 Corp. Office: FC - 19, Sector 16 A, Noida - 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.esselgroup.com, CIN: L92100MH1999PLC121506

Website: www.zeenews.india.com, Tel: 0120-2511064-73 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 12th day of November 2020, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the Second Quarter (Q2) and six

months period ended September 30, 2020 of the Financial year ended The information contained in this notice is also available on the Company's website at www.zeenews.india.com and the website of Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited

(www.bseindia.com). For Zee Media Corporation Limited

Raniit Srivastava

Company Secretary & Compliance Officer Membership No.-A18577

PUBLIC NOTICE Notice is issued to inform all the public that

Digambar Dattaram Chavan was owner of Room No. 2207, Chawl No. 278, Motilal Nagar No. 1, Unity Co-Op. HSG. Soc. Ltd. Goregaon West Mumbai-400104, Society Rean, No. MUM / MHADB / HSG / TC / 12587/2006-2007, dtd.20-04-2006. Share Certificate no. 32, fully five paid up shares of Rs.50/- each num. from 171 to 175 both inclusive, dated 25th Aug. 2012. which was allotted to him by MHADB letter no. जा.क्र.मि.व्य. / गोरे गांव / मुं.मं. /723 / दिनांक 02/07/2018, and was holding 50% shares and interest of the said room. The said owner Digambar Dattaram Chavan, expired on 05/09/2020 leaving behind him as his only legal heir's wife Rajashree Digambar Chavan, his daughters Hindavi Digambar Chavan, Saboori Digambar Chavan.

This is also inform all the public that the above said legal heir Rajashree Digambar Chavan has intend to sell, transfer the said room its 50% shares and interest of deceased member in favour of Mr. Sunil Baban Sadamate (purchaser) by execute necessary documents

If any person/s, firm, authorities, legal heirs, representative, bank having any aim, right, title, benefit, and /or interest whatsoever in respect of the said shop or any part thereof by way of sale, exchange, assignment, lease, Gift, Mortgage, asement, will, or otherwise however are hereby required to make the same known in writing, along with true copies of all such documents in support thereof to me at my office add: D-1/B, Kumud Nagar, S. /. Road. Near Cinemax Theatre, Goregaon (W), Mumbai-400104, within (14) Fourteen days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interests, if any, shall be considered to have been waived and /or abandoned with this notice, and the legal heirs shall have full rights to complete the sale/ transfer procedure without any claim.

Date: 05/11/2020

(Advocate High Court)

r Mumbai-400006

Society is hereby given notice to public at large that the society has received Application from (1) Mr. Suryakant. Gupta and (2) Ms. Babita. S. Gupta for issuance of share certificate for flat particularly described hereinunder written

if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the Bye laws of society.

Schedule

Dated: 05/11/2020



SRF LIMITED

Registered Office: The Galleria, DLF Mayur Vihar, Unit No. 236 & 237, Second Floor, Mayur Place, Noida Link Road, Mayur Vihar Phase I Extn, Delhi - 110091 Tel. No. (Regd. Office): (+91-11) 49482870 | Fax: (+91-11) 49482900 | E-mail: info@srf.com | Website: www.srf.com | CIN - L18101DL1970PLC005197

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

			STAND	ALONE		CONSOLIDATED				
۱		QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		QUARTE	R ENDED	HALF YEAR ENDED		
SI.	Particulars	30-Sep-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	
1.0.			(2)	(3)	(4)	(1)	(2)	(3)	(4)	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	1756.58	1508.44	3054.25	3032.48	2100.83	1737.80	3645.98	3501.09	
2	Profit / (Loss) for the period before tax from continuing operations	355.09	171.54	507.32	364.64	432.07	205.05	658.24	436.00	
3	Net Profit / (Loss) for the period after tax from continuing operations	248.27	160.97	357.37	307.24	315.68	200.93	492.55	376.27	
4	Profit / (Loss) for the period before tax from discontinued operations	-	235.53	-	241.82	(0.54)	158.00	(0.29)	167.92	
5	Net Profit / (Loss) for the period after tax from discontinued operations	-	176.50		180.59	(0.48)	100.20	(0.26)	114.08	
6	Net Profit / (Loss) for the period after tax (including discontinued operations)	248.27	337.47	357.37	487.83	315.20	301.13	492.29	490.35	
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	283.23	329.84	405.35	470.23	334.29	292.35	552.56	484.57	
8	Paid up Equity Share Capital	57.48	57.48	57.48	57.48	57.48	57.48	57.48	57.48	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt			250.00	300.00			250.00	300.00	
10	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -									
	(a) Basic :	43.19	58.71	62.17	84.87	54.83	52.39	85.64	85.31	
	(b) Diluted :	43.19	58.71	62.17	84.87	54.83	52.39	85.64	85.31	

Place: Gurugram

Date: November 04, 2020

The above is an extract of the detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and yearly Financial results are available on the website of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.srf.com)

We always find a better way

Chemicals Business | Packaging Films Business | Technical Textiles Busines



PPAP AUTOMOTIVE LIMITED

CIN: L74899DL1995PLC073281 Registered Office: 54, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi-110020 Corporate Office: B-206A, Sector-81, Phase-II, Noida-201305, (Uttar Pradesh) Tel: +91-120-2462552 / 53; Fax: +91-120-2461371
Website: www.ppapco.in; E-mail ID: investorservice@ppapco.com

(₹ in lakhs)

For and on behalf of the Board

Ashish Bharat Ram

Managing Director

S.No.	PARTICULARS	QUARTER ENDED 30.09.2020	SIX MONTHS ENDED 30.09.2020	YEAR ENDED 31.03.2020
0		Unau	Audited	
1	Revenue from operations	8,294.25	10,056.47	36,004.46
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	490.14	(1,436.72)	2,313.88
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	490.14	(1,436.72)	2,313.88
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	367.10	(1,072.76)	1,927.79
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	408.14	(1,031.72)	1,837.03
6	Equity share capital (Face Value of ₹10/- each)	1,400.00	1,400.00	1,400.00
7	Earnings per share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	(a) Basic (₹) (b) Diluted (₹)	2.62 2.62	(7.66) (7.66)	13.77 13.77

Notes:

Place : Noida

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.ppapco.in).

The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 04th November, 2020.

The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying value of property, plant and equipment, investments, inventories, receivables and other current assets. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic on the expected future performance, the Company had, on 31" March 2020, used internal and external sources and concluded that the carrying amount of these assets will be recovered. The Company has reassessed the situation at the end of the quarter and found that no material change has occurred in the underlying assumptions and projections. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions. For PPAP AUTOMOTIVE LIMITED

Abhishek Jain

(CEO & Managing Director)

Date: 04th November,, 2020 Sanjay Kumar Tiwari

Taking Challenges, Together

'एस हॉस्पिटल'ला 'एनएबीएच' मानांकन

ॲक्रिडेटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटलच्या'वतीने देण्यात 'एनएबीएच' मानांकन पुण्यातील एस हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजवर 'एनएबीएच' मानांकन प्राप्त झालेल्या रुग्णालयांच्या रांगेत आता एस हॉस्पिटलचादेखील समावेश झाला आहे. विविध वैद्यकीय सोयी-डॉक्टर आणि कर्मचारी वर्गामुळे एस झाले. अद्ययावत उपचारांची संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय आणि मूत्ररोगतज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी

डॉक्टरांसह पूर्ण केल्यानंतरच आम्हाला एनएबीएच मानांकन मिळाले

पुण्यात कोरोनाचे २४७ नवे रुग, पिंपरीत १३९ रुग

पुणे, दि. ४, (प्रतिनिधी) :

पुणे शहरात दिवसभरात नव्याने २४७ रुग्ण आढळल्याने, १ लाख ६२ हजार ९१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे.तर दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अखेर ४ हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेर्णाया २८० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अखेर १ लाख ५२ हजार १६९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १३९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १३५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८८ हजार १२९ वर पोहचली असून पैकी ८४ हजार ८४५ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचा घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची

संख्या ८७६ एवढी आहे अशी

निकष पाळावे लागतात. त्यामध्ये सेवा-सुविधा अद्ययावत आहेत वर्ग प्रशिक्षित आहे का, याची पाहणी केला जाते: तसेच रुग्णालयातील रेकॉर्डचीदेखील तपासणी करण्यात येते. रुग्णाल माहिती दिली जाते का आणि रुग्णांचे जाते का, असे विविध निकष मानांकन प्राप्त होण्यासाठी त्यांची पूर्तता करणे गरजेचे असते.

माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दिनांक: ०२.११.२०२०

HARIYANA SHIP BREAKERS LTD

दिनांक: ०४.११.२०२०

CIN NO. L61100MH1981PLC024774 नोंदणीकृत कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स ६, २२० जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ वनी:०२२-२२०४३२११, **फॅक्स:**०२२-२२०४३२१५ र्ड-मेल:secretarial hariyana@omail.com वेक्साउट:www.hariyanaoroup.com ISO Certified (14001:2004/9001:2008/30000:2009)

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स) सहवाबिता नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्व तसेच त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **बुधवार** 9<mark>9 नोव्हेंबर, २०२०</mark> रोजी साय ५.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-१५६, मेकर चेंबर्स ६, २२० ननालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे होणार आहे. हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेडकरित

सही / व्यवस्थापकीय संचाल डीआयएन:०००२९३३२

दी रब्बर प्रॉडक्टस लिमिटेड

सीआयएन:एल२५१००एमएच१९६५पीएलसी०१३३७९ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट-सी४४, रोड क्र.२८, वागले इंडस्टीयल इस्टेट, ठाणे-४००६०४. दुर.:०२२-२५८२२५५१, ई-मेल:rpl@rubpro.com, वेबसाईट:www.rubpro.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १२ नोव्हेंबर**, २०२० रोजी **दी रब्बर प्रॉडक्टस् लिमिटेड** (कंपनी)च्या संचालक मंडळाची संभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.rubpro.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्य बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करित दी रब्बर प्रॉडक्टस लिमिटेड जगमीत सिंग सभरवात

दिनांक: ०४.११.२०२०

डीआयएन:००२७०६०७

रोजच वाचा क्षेत्र मुंबई लक्षदीप

EMERALD LEISURES LIMITED

Reg. Off:- Club Emerald Sports Complex, Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai – 400 071 CIN: L74900MH1948PLC006791

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 with the Bombay Stock Exchange, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12* November, 2020 at 11.30 a.m. at the registered office of the Company, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2020.

The copy of the notice is also available on the website of the Company, www.apteindia.com and also on the website of BSE Limited, www.bseindla.com By the Order of the Board of Director's Place: Mumbai For Emerald Lelsures Limited Dated: November 04, 2020

Whole Time Director (DIN: 00252470

क्रिधान इन्फ्रा लिमिटेड

नोंद. कार्या.: २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट,

भार. काबा: २०५, जाशा चर्चर, अस्पत्वाचार ५५६. कार्नाक वंदर, मल्जिद (पूरी, मृंबई-४००००९, कॉपोरेट काबां: कार्यालय क.६०२, सुनेत एन्वलंब्स, अधेरी कुर्जा रोड, चकाला, अधेरी (पूरी), मुंबई-४०००९ व्हर:१९-२-८००४४, ई-मेक्ड क्रिक्टीका.com वेबसाईट:www.kridhan.com

सीआयएन:एल२७१००एमएच२००६पीएलसी१६०६०२

सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन

०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ये

मुचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोज

। एकत्रित) वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता दे

गकरिता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी दृ.३.००व . हेफ्नीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.kridhan.com वेबसाईटर

प्राणि कंपनीचे शेअर्स सूचिबध्द असलेल्या स्टॉव

क्रिधान इन्फ्रा लिमिटेडकरित

अनिल अग्रवा

व्यवस्थापकीय संचालक

एक्सचें जच्या www.bseindia.com

Dated: November 04, 2020

www.apteindia.com, Tel No.: +91 22 2526 580 **NOTICE**

nerly Known as APTE AMALGAMATIONS LIMITED

एमपीएफ सिस्टिम्स लिमिटेड **सीआवएन:** एल६५९९९एमएच१९९३पीएलसी२८७८९१

नोंदणीकृत कार्यालय: १०८, प्राईम प्लाझा, जे.व्ही पटेल कंपाउंड, बी.एम.रोड, एलफिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३, महाराष्ट्र-४०००१३. सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ 33 नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की. खाली वेषय विचारात घेणे व मान्यता देणे याकरित . कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात <mark>मंगळवार, १</mark> **गोव्हेंबर, २०२०** रोजी दु.२.३०वा. कंपनीच्य ांचालक मंडळाची सभा होणार आहे

. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात एकमेव

. अन्य इतर बाबी नंदर माहिती कंपनीच्या www.mpfsl.co.in आणि ह्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.coi बिसाईटवर उपलब्ध आहे

एमपीएफ सिस्टिम्स देनांक: ४.११.२०२० किर्ती घाग राकेश ववस्थापकीय संचाल डीआयएन:०७१४१३०

🛂 साधना नायट्रो केम लिमिटेड

ोआयएन:एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८

नोंदणीकृत कार्यालय : हिरा बाग, १ला मजला,

कस्तरबा चौक (सी.पी.टॅक), मुंबई-४००००४.

दूर.:०२२-२३८६५६२९, **फॅक्स**:०२२-२३८८७२३५

ई-मेल: sadhananitro@sncl.com,

वेबसाईट: www.sncl.com सूचना

वेबी (लिस्टिंग ऑडिलगेशन्स ऑग्रड डिस्क्लोड

रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसा

वेथे सचना देण्यात येत आहे की. 30 सप्टेंबर, २०२८

रोजी संप्रलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे मर्यादि

मर्विलोकन अहवालासह अलेखापरिक्षित वित्तीय निष्व

मिवार, ९ नोव्हेंबर, २०२० रोजी साधना नायट्रो वे

साधना नायट्रो केम लिमिटेड करित

सही

नितीन आर. जार्न

कंपनी सचिव

सक्षम अधिकार्र

ेमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड

ज्वेलरी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: जी–३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स–३, सिप्झ, अंधेरी पुर्व, मुंबई,

तीआयएन:एल३६९१२एमएच१९९०पीएलसी०५८७२९

तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिक्रायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचित नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३८

ग्टरंबर २०२० रोजी संप्रलेल्या तिमाहीकरित

मलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष आणि अध्यक्षांच्य

अनुमती इतर व्यवसाय विचारात घेणे व मान्यता देणे

गकरिता २०१/७ए विंग, पटेल अपार्टमेंट, बीजी खे

र्ग, वरळीनाका, वरळी, मुंबई–४०००१८ येथे **बुधवार**

पदर सूचना कंपनीच्या www.golkunda.com

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

११ नोव्हेंबर, २०२० रोजी द.१५.००वा. कंपनीच्य

चालक मंडळाची सभा होणार आहे.

दिनांक: ०४.११.२०२०

महाराष्ट्र-४०००९६

ठेकाण : मुंबई

देनांक: ०२.११.२०२०

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that my clients, Mr. Kuverii Velii Thakkar and Mrs. Manjula Kuverji Thakkar had purchased the property bearing Office No. 501, 5th floor, The Veena Vadan Premises Co-operative Housing Society limited, Veena Chambers, Clive road Cross Lane No. 4, Danabunder, Mumbai – 400009 vide Agreement for Sale dated 20.03.2004 from M/s Amar Industries, a Partnership firm and said purchasers proposed to transfer their names in Share Certificate before The Veena Vadan Premises Co-operative Housing Society limited.

Any person or persons claiming any right, title, interest or claim in in respect of the above nentioned property in any manner or otherwise is hereby called upon to notify their claim/s in writing to the undersigned at the address given herein below along with supporting ocumentary evidence within 14 days from the publication of this Notice, failing which all o any such claim/s shall be deemed to have been voluntarily waived or abandoned.

Date: 05/11/2020

(Yogita Y. Bandal) Advocate 34/Parekh & Sons, Parekh Naga Near Dattani Building, S.V. Road, Kandivali (West), Mumbai- 400067.

INDUCTO STEELS LTD CIN NO. L27100MH1988PLC194523

कॉर्पोरेट कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स ६, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:०२२-२२०४३२११, फॅक्स:०२२-२२०४३२१५, वेबसाइट:www.hariyanagroup.com, ई-मेल:secretarial.inducto@gmail.com ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007Certified

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ सहवाचिता नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता लेखापरिक्षकांच्या अहवालासह एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता <mark>बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०</mark> रोजी दु.३.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-१५६, मेकर चेंबर्स ६, २२० जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

इंडक्टो स्टील्स लिमिटेडकरित सही / -

दिनांकः ०२.११.२०२० ठिकाणः मुंबई

Place: Banswara

राजीव शांतीसरूप रेणीवा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०००३४२६४)

BANSWARA SYNTEX LIMITED

CIN - L24302RJ1976PLC001684

Regd. Office: Industrial Area, Dahod Road, P.B. No. 21, Banswara (Raj.)-327001

Ph.No.: 02962-240690, 257679–681, Fax: 02962-240692

Website: www.banswarasyntex.com, Email: secretarial@banswarasyntex.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday**, 12th **November**, 2020 at 4.30 P.M. at Registered Office of the Company inter alia to approve the Unaudited Financial Results alongwith Statement of Assets & Liabilities for the Quarter/half year ended on 30th September, 2020. This information is available under the "Investor section of the company's website i.e. www.banswarasyntex.com and also websites of BSE Ltd. (http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (http://www.nseindia.com).

Banswara Syntex Ltd. Sd/-H.P. Kharwal



व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९वा मजला, वैभव चेंबर्स, इन्कमटॅक्स समोर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स,

E-mail:vel@pittiegroup.com, Web.:www.victoriaenterprises.co.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४१ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात बुधवार

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी दि.१ ऑक्टोबर, २०२० पासून ठेवण्यात येईल आणि बुधवार, ११ गिव्हेंबर, २०२० रोजी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित

तदर सूचना कंपनीच्या www.victoriaenterprises.co.in वेबसाईटवर आणि स्टॉव क्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता सही/-

दिनांकः ०४.११.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाणः मुंबई

CIN:L65990MH1982PLC027052

वांद्रे (पु.), मुंबई-४०००५१. दूर::०२२-४२६०४२६०,

सूचना

११ नोव्हेंबर, २०२० रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

वेत्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तास बंद ठेवण्यात येईल.

हिमा शाह

ADhanvarsha धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७ नोंदणीकृत कार्यालयः २रा मजला, इमारत क्र.४, डीजे हाउस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. दुरध्वनी:+९१-२२-६८४५७२००, ई-मेल:contact@dfltd.in, वेबसाईट:www.dfltd.in

बोर्ड मिटींगची सूचना

नेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) . त्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुर्नर्विलोकनावर अवलंबून) विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

बीएसई लिमिटेडला कंपनीने त्यांचे पत्र दिनांक २८ सप्टेंबर, २०२० नुसार कळविले आहे की, कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापारा खिडकी सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० पासून बंद करण्यात आली असून ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्याच्या तारखेनंतर २ कार्यालयीन दिवसापर्यंत बंद ठेवण्यात येईल

संचालक मंडळाच्या आदेशान्वये धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडकरीता

दिनांक : ०५ नोव्हेंबर, २०२०

सही/-फ्रेडरिक पिन्टो कंपनी सचिव

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ **नोंदणीकृत कार्यात्नयः** ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. त्रुर.:०२२-२२८२३८५२/५३, ई-मेलःdvfl@rediffmail.com

विषय: वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग तपशील आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की, क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सदस्यांर्च ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२० रोजी स.११.३०वा कृपनीचे नोंदणीकृत कार्यालय-३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ वेथे

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता नियम व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ च्या नियम ३४(१) नुसार आम्ही विहित पद्धतीने सदस्याना वितरण केलेले वित्तीय वर्ष २०१९–२० करिता एजीएम सूचनेसह कंपनीचे वार्षिक अहवाल सादर करीत आहोत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, कंपनी (ब्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजग रेकायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ चे नियम ४२ नसार कंपनीच्या सदर वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त ुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२० ते बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत

र्मपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. सदस्यांना पुढे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार केटोस एनर्जी ऑण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार सदस्यांना दिलेला आहे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात् येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सेवेमार्फत सूचनेत नमुद सर्व विषयावर विमर्ष केले जाईल. रिमोट ई-वोटिंगची माहिती रजीएमच्या सचनेत दिलेली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी २२ नोव्हेंबर, २०२० रोजी स.०९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आरि २४ नोव्हेंबर, २०२० रोजी साथ.०५.००वा. (भाग्रवे) समाप्त होईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग सुविधा बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यास विद्युत स्वरूपाने मत देता येणार नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही आणि पुन्हा मत देता येणार नाही. बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२० रोजी सदस्याद्वारे धारण समभाग संख्येच्या आधारावर सदस्यांच मतदान अधिकार असतील. शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/ डिपॉझिटरीकडील नोंदीमधे ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्या सर्व सदस्यांना सूचना पाठविर्ल

नोंद दिनांक अर्थात बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल. जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित तारखेला अर्थात बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया सूचनेत नमुद असून ते एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर एनएसडीएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता ोंद असल्यास मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

एजीएमच्या ठिकाणी पोलमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध होईल आणि समेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना समेत पोलमार्फत मत देण्याचा अधिकार

जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com क एनएसडीएलकडे पाठवावेत किंवा दूर.:०२२–२४९९४६००/२४९९४७३८ किंवा टोल फ्री क्र.१८०० २२२-९९० वर संपर्क करावा.

> मंडळाच्या आदेशान्वर क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता सही/ रविंद्र गुप्ता

कंपनी सचिर

युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१

नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८. दुर.: १२२-२७४१२७२८, फॅक्स: १२२-२७४१२७२५ / २७४१०३०८, ई–मेलः uvdhl29@gmail.com, वेबसाईटः www.uvdhl.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता येथे गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड (कंपनी)च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य

(www.bseindia.com) या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७

नोंदणीकृत कार्यालय: निरज हाऊस, सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, चेंबूर (पुर्व),

मुंबई-४०००८८. ई-मेल:cs@niraj.co.in द्र.क.:+९१-२२-६६०२७१००

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७

नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता

कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर प्रकरणे याकरिता

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेडकरिता सही / -जगमीत सिंग सभरवाल

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००२७०६०७

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.११.२०२०

श्री. दीपक अमृत देसाई यांनी आमच्य निदर्शनास असे आणुन दिले आहे की, **श्रीमती पुर्णिमा दुश्यंत नाथानी** (माजी सदस्य) यांच्याकडून टेनामेन्ट क्र.६५-६४९, महावीर नगर शिव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र.५७,५८,६५ व ६६, एमएचबी कॉलनी, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ यांच्याद्वारे त्यांच्या नावे वितरीत अनुक्रमांक १९१ ते १९५ धारक ५ (पाच) सर्वसाधारण शेअर्सकरिता मुळ भागप्रमाणपत्र क्र.३९ हरवले/गहाळ झाले आहे. त्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. माझ्या अशिलाद्वारे भागप्रमाणपत्र हरविल्याकरिता दिनांक १६.०४.२०१९ रोजी संदर्भ क्र.९६६–१९ धारक त्यांचे पत्रानुसार पोलीस तक्रार नोंदीवले आहे. जर कोणा व्यक्तिस वरीलबाबत कोणत्याही स्वरुपाचा आक्षेप, दावा किंव मागणी इत्यादी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आवश्यक पराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत संपर्क करावा अन्यथा सोसायटीकडून सदस्यांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील. महावीर नगर शिव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकरिता

सदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या www.niraj.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरिता

> मा. सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: 0४.११.२०२०

सही/

Essel

प्रकाश स्टिलेज लिमिटेड 0 जाहीर सूचना सीआयएनः एल२७१०६एमएच१९९१पीएलसी०६१५९५ नोंदणीकृत कार्यालयः १०१, १ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८,

सिंधी लेन, नानुभाई देसाई रोड, मुंबई-४००००४. ई-मेल:cs@prakashsteelage.com; वेबसाईट:www.prakashsteelage.com टेलि.क::०२२-६६१३४५००, फॅक्स क्र::०२२-६६१३४५९९

सूचना

अध्यक्ष व

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम २९ व संपर्लेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे.

ही सूचना कंपनीच्या <u>(www.prakashsteelage.com)</u> या संकेतस्थळावर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) आणि बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे

> प्रकाश स्टिलेज लिमिटेडकरिता प्रकाश सी. कानुगो

ठिकाण : मुंबई दिनाक : ०४.११.२०२०

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयन:००२८६३६६



एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ई-मेल:investors@ekc.in, वेबसाईट:www.everestkanto.com, दुरध्वनी क्र.:०२२-३०२६८३००/०१, फॅक्स: 0२२-२२८७०७२०, सीआयएन: एल२९२००एमएच१९७८पीएलसी 0२०४३४

सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंद्पटावर घेणे याकरिता **गुरुवार**, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरिता

दिनांक: ०४.११.२०२० ठिकाण: मुंबई

पुनीत खुराणा व्यवस्थापकीय संचालक

BAJAJ FINSERV बजाज फायनान्स लिमिटेड

ठेकाण : मुंबई

कॉर्पोरेट कार्यालयः ३रा मजला, बजाज फिनसर्व्ह, पंचशिल टेक पार्क, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत-४९९०९४, महाराष्ट्र शाखा कार्यालय: ३रा मजला, २७१, बिझनेस पार्क, मॉडेल इंडस्ट्रीयल इस्टेट, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना मे. बजाज फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना

देत आहे की. त्यांनी मे. बजाज फायनान्स लिमिटेडकडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे १ ऑगस्ट, २०२० रोजी नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर देण्यात आली होती तथापि ती ना-पोहोच होता पन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थेकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

ı	34	. कज खात क्र./कजदार/सह-कजदार/	प्रातभूता/तारण स्थावर मालमत्ता	भागणा सूचना
ı	क्र	. जामिनदाराचे नाव व पत्ता	अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
	8	(कर्ज खाते क्र. ४०५सीएफपी४७४५७७६३)	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व	०७ सप्टेंबर, २०२०
		१) जे पी ऑग्रो सर्विसेस (कर्जदार)	भाग व खंड: फ्लॅट क्र.१६०३, १६वा	रु.५४,९३,१८९.००
١	1	पत्ताः जे पी अँग्रो सर्विसेस, इरा मजला, एएमएल सेन्टर २, इरा	मजला, बी विंग, इमारत क्र.३,	(रुपये चोपन्न लाख
ı		मजला, शांती नगर, पेपर बॉक्स लेनजवळ, महाकाली रोड,	टाईप १, पुनम इस्टेट क्लस्टर ३	त्र्याण्णव हजार एकशे
ı		अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.	कोहौसोलि., सृष्टी कॉम्प्लेक्स,	एकोणनव्वद फक्त)
ı		२) जिम्नेश पांचाळ (सह-कर्जदार)	सृष्टी रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-	
ı		३) पुजा बाबुराव साळवी (सह-कर्जदार)	४०११०७.	
l	1	दोघांचा पत्ताः २ व ३ - ५बी, फ्लॅट क्र.८०६, वर्सोवा हाईटस्,		
ı	1	नविन म्हाडा कॉलनी, लोखंडवाला सर्कलजवळ, अंधेरी		
ı	1	(पश्चिम), मंबई-४०००५८.		

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथ (बजाज फायनान्स लिमिटेडकडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पूर्वग्रहाशिवाय) सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल . ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतदीअंतर्गत प्रतिभृत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा वेण्याचा पढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये.

ठिकाण: मुंबई दिनांक : ०५.११.२०२०

सही / - प्राधिकृत अधिकारी बजाज फायनान्स लिमिटेड

PUBLIC NOTICE

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०४.११.२०२०

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Ravinder Kaur Johal, agreed o purchase Flat No. 905, ninth floor of Bldd o. 1B known as "Nakshatra Greens" situate at Juchandra, Najgaon (East), Taluka - Vasai Dist. Palghar, from M/s J. S. B. Buildcon LLF by and under a registered Agreement for Sale dated 22/09/2014, later on the said Mrs. Ravinder Kaur Johal died intestate on 28/08/2015. The developers M/s J. S. B. Buildcon LLP transferred the above flat in the name of Mr. Anuj Singh Johal, the only sor of the deceased and Mr. Anuj Singh Johal paid the entire consideration payable to the developers and took possession of the above flat and he is in use, occupation and possession of the above flat and he is also member of the Nakshatra Greens "B" Cooperative Housing Society Ltd. The husband of the deceased Mr. Makkhan Singh L. Joha also died on 21/02/2020 and now Mr. Anu Singh Johal is only survived next kin, lega heir and successor of Late Mrs. Ravinder Kaur Johal. Mr. Anuj Singh Johal has also decided to sell the said flat. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased i any for the transfer of the above flat by the developers and the society of the building as well as for sale of the said flat by Mr. Anu Singh Johal, inform to undersigned within eriod of 15 days from the date of publicatior of this notices failing which the deal will be completed and thereafter no claims objections will be considered.

K. R. Tiwari (Advocate) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane - 40110



अनुपकुमारी शुक्ल

एसीएस:५७४२८

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Regd. Office: Marathon Futurex, 14th Floor, A Wing, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai -400013 Corp. Office: FC - 19. Sector 16 A. Noida - 201301, U.P. E-mall: complianceofficer@zeemedia.esselgroup.com,

CIN: L92100MH1999PLC121506, Website: www.zeenews.india.com, Tel: 0120-2511064-73

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 12th day of November 2020, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the Second Quarter (Q2) and six months period ended September 30, 2020 of the Financial year ended 2020-21.

The information contained in this notice is also available on the Company's website at <u>www.zeenews.india.com</u> and the website of Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava Place: Noida **Company Secretary & Compliance Officer** Date: November 4, 2020 Membership No.-A1857



डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.५७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३

सीआयएनःएल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५. **द्र.**:+९१ (२२) ६१०२००००/१/२, **फॅक्स**:+९१(२२)२८३४३६६९. **वेबसाईटः**www.datamatics.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

				एक	मेव			एकत्रित					
		संपलेली तिमाही		संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष		
31.	तपशिल	३०.०९.२०	30.08.20	३०.०९.१९	३०,०९,२०	३०.०९.१९	39.03.20	३०.०९.२०	30.08.20	३०.०९.१९	३०.०९.२०	३०.०९.१९	39.03.20
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९४८.१०	९००.०१	90९४.९६	9८४८.99	२१०५.८०	४९५८.३५	२८५६.१७	२७७०.९१	२९६७.२३	५६२७.०८	५८६८.९५	9२०३३.२४
₹.	करापूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	७२.३३	२२.६५	903.08	98.96	२८८.६२	४१९.०३	२३१.२५	984.00	२९४.५६	820.02	५६८.३४	८७८.९१
З.	करानंतर कालायधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	६२.७४	90.28	9 28, 90	٥٥.00	२११.५४	300.80	१७०.०६	980.46	२११.५३	३१०.६४	४२०.६०	६ १८. २७
٧.	करानंतर कालायधीकरिता निव्यळ नफा(+)/(तोटा)(-)												
	(ना-नियंत्रित व्याजनंतर)	६२.७४	१७.२६	9 २४. १७	€0.00	२११.५४	300.80	948.98	934.92	999.83	२८९.२८	३९१.८२	६३८.६४
ч.	इतर व्यापक उत्पन्न	(२३.७७)	98.22	(७.८८)	(9.44)	93.28	(८५.९६)	98.00	(99.90)	94.39	(3.90)	(३२.५८)	२१.३१
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	३८.९७	39.86	998.28	७०.४५	२२४.७८	२२१.४४	१८६.१३	929.89	२२६.९२	३०७.५४	3८८.०२	६३९.५८
O.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/-)	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५
८.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित						-						
	राखीव वगळून)	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए
9.	उत्पन्न प्रतिभाग (ईपी ए स)												
	– मूळ	१.०६	0.29	२. ११	9.35	3.49	4.29	२.६२	2.29	3.36	४.९१	६.६५	90.63
	– सौमिकृत	9.0६	0.28	२. ११	9.38	3.49	4.29	२.६२	2.29	3.36	8.99	६.६५	90.63

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या दितीय तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीर नेष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२०–२१ च्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही/-

राहुल एल. कनोडिया उपाध्यक्ष व सीईओ

दिनांक: ०४. ११. २०२०